GI ENGINEERING SOLUTIONS LIMITED

Regd. Office: 73A SDF-III, SEEPZ, Andheri (East), Mumbai-400 096 Corporate Office: Build Up Space/ Unit 1308, Aggarwal Corporate Heights, Netaji Subhash Palace, New Delhi-110034

> Tel No: 022-44884488, Fax No: 022-28290603 CIN: L40109MH2006PLC163731

Website: www.giesl.in; E-mail ID: investors@giesl.in

Date: January 11, 2023

Listing Compliance Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza,
Bandra-Kurla Complex,
Bandra (E), Mumbai 400051
NSE Symbol: GISOLUTION

Listing Compliance Department
BSE Limited
Phirozee Jeejeebhoy
Towers, Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001
Scrip Code: 533048

Dear Sir/Ma'am,

Sub: Newspaper Advertisement of Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2022

We are enclosing herewith the copies of newspaper advertisement relating to the publication of Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2022, as published in Financial Express and Mumbai Lakshdeep newspapers, both dated January 11, 2023 in compliance with the provisions of Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The above information is also available on the Company's website at www.giesl.in.

You are requested to take the above information on record.

Thanking You,

Yours faithfully, for GI Engineering Solutions Limited

Deepak

Company Secretary & Compliance Officer

FINANCIAL EXPRESS

Goyal talks trade with **US** leaders



CEO George R Oliver in New York on Tuesday

YOSHITA SINGH New York, January 10

COMMERCE AND INDUSTRY minister Piyush Goyal met with chief executives of leading global corporations as well as industry stakeholders here and discussed investment opportunities in India and areas to further strengthen the bilateral trade partnership with the US.

Goyal, who is in the US on an official visit, held a series of meetings with the CEOs of investment and financial giants on Monday.

Following a meeting with smart and sustainable buildings solutions provider Johnson Controls chairman and CEO George Oliver, Goyal tweeted that he "exchanged views on enhancing company's role in decarbonisation & developing sustainable buildings in India." They also discussed developing security products through Research and Development, the Internet of Things and Artificial Intelligence.

In his meeting with the CEO and chairman of investment management giant Blackstone Stephen Schwarzman, Goyal discussed expanding India's investmentlandscape, including infrastructure, renewables and green hydrogen.They exchanged views on the "deepening of India's capital markets and private equity landscape," Goyal said in a separate tweet. Goyal met Mastercard CEO Michael Miebach and co-founder and co-Executive Chairman of global investment firm Kohlberg Kravis Roberts & Co, Henry Kravis. —PTI

IN THE WAKE OF BETTER STOCK POSITION

Govt may lift curbs on rice exports

Prices have started to soften in the domestic market

SANDIP DAS New Delhi, January 10

THE GOVERNMENT IS actively considering lifting some of the restrictions imposed on rice exports in the wake of the improved stock position.

Paddy procurement by the Food Corporation of India and state agencies in the current season (October 2022-September 2023) rose 8% on year to 57.4 million tonne (MT) till Monday, which has given a boost to the buffer.


In September, India, the world's biggest rice exporter with 40% share in global trade, had imposed ban on broken rice exports and put 20% export tariffs on the non-basmati and non-parboiled rice, a measure that was aimed at improving domestic supplies amid expectation of a decline in production in 2022-23 crop season (July-June).

Sources told FE that with the robust procurement by FCI, ban on broken rice exports may be lifted soon. Subsequently, the government may also have a relook at the export tariffs.

Officials said that rice prices have started to soften in the domestic mar-

"The restriction on shipment of rice was a temporary provision, with higher procurement of paddy by government agencies, supplies have improved, thus lifting restrictions on exports is imperative," V Krishna Rao, president, Rice Exporters Association, said.

Officials said that with the government deciding



INDIA'S RICE EXPORTS Volume (in million tonne) 14.9

Source: Commerce ministry

against extending the free ration scheme or Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana, the rice stocks with FCI is currently comfortable and there are ample stocks for ensuring supplies under the National Food Security Act (NFSA).

As on January 1, FCI had 12.4 MT of rice along with 32.5 MT to be received from millers which was far more than the buffer requirement of 7.6 MT.

Meanwhile, the United States Department of Agriculture (USDA), in its global rice outlook for November,

Dated this 10" day of January, 2023.

Regulations 2015.

Place: Delhi

Date: 10th January, 2023

2022, had projected that India's exports are projected to decline by 1.5 million tonne in the current fiscal from 21 MT achieved in 2021-22.

"Despite India's September-announced 20% tariff on non-basmati and nonparboiled exports, India remains the most competitively-priced source of Asian rice," the USDA has stated. India has been the

world's largest rice exporter in the last decade — export earnings stood at \$9.6 billion (21 MT) in 2021-22.

In the April-November period of the current fiscal,, India exported \$6.9 billion worth of rice (14.29 MT).

In 2021-22, India exported more than 17 MT of non-basmati rice and the rest of the volume was aromatic and long grain basmati rice. In terms of volume, Bangladesh, China, Benin and Nepal are five major export destinations of rice.

India exports rice to over 100 countries.

In September last year, as per the first advance estimate of the food grain production for the 2022-23 crop year (July-June) by the agriculture ministry, rice output was to decline by 6.77 MT from a record production of 130 MT in the previous year.

The second advance estimate of foodgrains production is expected next month.

inflation was Rice reported at 10.51% in November, 2022.

According to the price monitoring cell of the department of consumer affairs, the modal retail prices of rice has moderated marginally to ₹36 a kg on Tuesday from ₹38 a kg prevailing four months back.

World Bank cuts 2023 growth forecasts, warns of recession

DAVID LAWDER Washington, January 10

THE WORLD BANK slashed its 2023 growth forecasts on Tuesday to levels teetering on the brink of recession for many countries as the impact of central bank rate hikes intensifies, Russia's war in Ukraine continues, and the world's major economic engines sputter.

The development lender said it now expected global GDP growth of 1.7% in 2023 — the slowest pace outside the 2009 and 2020 recessions in nearly three decades. In its previous Global Economic Prospects report, in June 2022, the bank had forecast 2023 global growth at 3.0%

The bank said major slowdowns in advanced economies, including sharp cuts to its forecast to 0.5% for both the United States and the euro zone, could foreshadow a new global recession less than three years after the last one.

"Given fragile economic conditions, any new adverse development - such as higher-than-expected inflation, abrupt rises in interest rates to contain it, a resurgence of the Covid-19 pandemic or escalating geopolitical tensions — could push the global economy into recession," the bank said in a statement accompanying the report.

especially hard on emerging market and developing economies, the World Bank said, as they struggle with heavy debt burdens, weak currencies and income growth, and slowing business investment that is now forecast at a 3.5% annual growth rate over the next two years — less

"Weakness in growth and business investment will compound the already devastating reversals in educa-

WR CONVERTS TWELVE MORE

TO

DADAR

BORIVALI

ANDHERI

DADAR

DADAR

BORIVALI

TO

VIRAR

VASAIROAD

VIRAR

SERVICES FROM 12 CAR TO 15 CAR

be augmented from 12-car to 15-car service. The

total number of 15-car services will increase from

UP TRAINS

DEPARTURE

07:18

09:41

10:58

13:11

16:03

18:39

DEPARTURE

08:30

10:19

12:01

DOWN TRAINS

than half the pace of the

past two decades.

132 to 144.

VASAIROAD

FROM

VIRAR

VIRAR

VIRAR

VIRAR

VIRAR

FROM

DADAR

BORIVALI

ANDHERI



tion, health, poverty and infrastructure and the increasing demands from climate change," World Bank President David Malpass said in a statement.

China's growth in 2022 slumped to 2.7%, its second slowest pace since the mid-1970s after 2020, as zero-Covid restrictions, property market turmoil and drought hit consumption, production and investment, the World Bank report said. It predicted a rebound to 4.3% for 2023, but that is 0.9 percentagepoint below the June forecast due to the severity of Covid disruptions and weakening external demand.

The World Bank noted that some inflationary pres-The bleak outlook will be sures started to abate as 2022 drew to a close, with lower energy and commodity



Limited, a Public Sector Insurance Company invites bids for "Procurement of CISCO NETWORK SWITCHES".

Please visit our website https://uiic.co.in/tender for details.

IRDAI Regn. No. 545 CIN: U93090TN1938GOI000108

ARRIVAL

08:16

10:16

11:49

14:22

17:08

19:17

ARRIVAL

09:36

10:44

13:03

MODE

FAST

SLOW

SLOW

FAST

FAST

SLOW

MODE

FAST

SLOW

SLOW

FAST

FAST

SLOW

Block A

prices, but warned that risks of new supply disruptions high, and elevated core inflation may persist. This could cause central banks to respond by raising policy rates by more than cur-

rently expected, worsening the global slowdown, it added. The bank called for increased support from the international community to help low-income countries

deal with food and energy shocks, people displaced by conflicts, and a growing risk of debt crises. It said new concessional financing and grants are needed along with the lever-

aging of private capital and

domestic resources to help

boost investment in climate adaptation, human capital and health, the report said. The report comes as the World Bank's board this week is expected to consider a new "evolution road map" for the institution to vastly expand its lending capacity to address climate change and other global crises. The plan will

United States, for the biggest

revamp in the bank's business

end of World War Two. -REUTERS

AMFII asks finmin to slap anti-dumping duty on VSF

FE BUREAU New Delhi, January 10

THE ASSOCIATION OF Man made Fibre Industry of India (AMFII) has requested the finance ministry to accept the recommendation of the Direc torate General of Trade Remedies (DGTR) to levy anti-dumping duty (ADD) on imports of Viscose Staple Fibre (VSF). "AMFII urged the govern-

ment to provide level-playing field to upstream textile industry and ensure that the Indian textiles sector does not become completely dependent on China," it said in a statement on Tuesday. VSF is used in readymade garments, home and industrial textiles.

The DGTR had, on December 19, recommended levying ADD on imports of the fibre in the wake of large scale dumping at below cost prices by Chi nese backed firms. At present India's free trade pacts with ASEAN countries allows for the export of VSF to India at zero guide negotiations with duty. AMFII had also indicated to finance minister Nirmala shareholders, led by the Sitharaman that a Chinese backed player has set large VSF plants in Indonesia to flood the model since its creation at the Indian market by taking advantage of the India ASEAN FTA.

यनाइटेड इंडिया इंश्यरेन्स कंपनी लिमिटेड UNITED INDIA INSURANCE COMPANY LIMITED

Notice Pursuant to Regulation 15(6) of SEBI (Issue and Listing of Non-Convertible

Notice is hereby given that in accordance with the Terms of Information Memorandum dated

31.01.2018 issued by the Company in respect of captioned NCDs, the Company will exercise

Securities), Regulations 2021 for exercising Call Option on 9000 Unsecured, Subordinated, Fully Paid-up, Listed, Redeemable and Non-Convertible Debentures ("NCDs") of Face Value of Rs.10,00,000/- each, at par aggregating to Rs.900 crores issued under ISIN No. INE346Z08011

its call option on all the NCDs in full on 02.02.2023 The NCDs will be redeemed by the Company at face value of Rs.10,00,000/- per Bond along with interest amount accrued thereon as per the terms of issue ("Redemption Amount") and same shall be paid on Thursday, 2" February, 2023 to the NCD holders holding such NCDs as on the Record Date by crediting the said amount to the bank account appearing in the Demat Account of respective NCD holders. In case the redemption amount cannot be credited to the bank account, a cheque/Demand Draft shall be dispatched to the address of the NCD holders

Notice is hereby further given that for the purpose of determining NCD holders eligible to receive the redemption amount, Wednesday, 18th January, 2023 has been fixed as Record

Upon exercise of Call Option and payment of the redemption amount in full, all the NCDs shall be extinguished and no claim shall lie against the Company thereafter.

For United India Insurance Company Limited Place : Chennai

Date: 11" January 2023

Anagha Shantanu Deshpande) Company Secretary, ACS 12700

Rs in crores)

0.90

0.14

0.01

KULDEEP VERMA

Crores)

as updated in the Demat Account as on the Record Date

With effect from 12.01.2023, twelve services will MANTHAN BROADBAND SERVICES PRIVATE LIMITED

(A Company under Liquidation vide Hon'ble NCLT order dated 06th April 2022) Registered Office: 6 G.C Avenue, 3rd Floor, Kolkata-700013, West Bengal CIN: U64203WB2002PTC094700

(IN LIQUIDATION)

E-Auction Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016 Date & Time of E-auction: 14th February 2023 from 12:00 noon till 04.00 PM

(With unlimited extension of 5 minutes each)

Last Date of Submission of Expression of Interest: 27th January 2023 (Upto 5PM IST)

Last Date of EMD Submission: 11th February 2023 (Upto 5PM IST)

Sale of Assets and Properties owned by Mantha Broadband Services Private Limited

(In Liquidation) ("Corporate Debtor") forming part of the Liquidation estate formed by

the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Kolkata Bench vide order dated 06.04.2022 Reserve Earnest Incremental Details of assets Price(Rs Money value Deposit (Rs In

77,500 Equity shares of Rs.10 each

in Alliance Broad Band Services

		Private Limited (CIN:U72900WB2003PTC095621) having its registered office at 53A, Dr. Lal Mohan Bhattacharya Road, 2ndFloor, Kolkata-700014.[Note - The shares are in possessionof M/s Alliance Broad Band Services Private Limited and Liquidator has filed application before NCLT for return of such 77500 equity shares. The matter ispending adjudication before Hon'ble NCLT, Kolkata Bench].			
2.	Block B	Land along with assets at Mouza- Tajpur, PS-Ramnagar, East Medinipore, West Bengal having aggregate areaof 13.095 Acre as per sale deeds [Note - Out of 13.095acres, title deeds of land admeasuring 3 Acres are with secured creditor M/s Sony Pictures Networks India Private Limited. Liquidator has written to the secured creditor to hand over such title deeds under Regulation 21A IBBI (Liquidation Process) Regulations, 2016. The balance title deeds admeasuring 10.095 Acres approximately are in possession of M/s. Alliance Broad Band Services Private Limited and Liquidator has filed application before NCLT for return of such title deeds. The matter is pending adjudication before Hon'ble NCLT, Kolkata Bench	23.40	2.34	0.20

. E- Auction will be conducted on "AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS, WHATEVER THERE IS BASIS AND NO RECOURSE BASIS" through approved service provider M/S E-

Plant & Machinery, Office

procurement Technologies Limited (Auction Tiger).

Equipments, Furniture & Fixtures and Vehicles of the Corporate Debtor

. It is clarified that this invitation purports to invite prospective bidders and does not create any kind of binding obligation on the part of the Liquidator or the Company to effectuate the sale. The Liquidator reserves the right to cancel or modify the process and/or not to accept and/or disqualify any interested party / potential investor / bidder without assigning any reason and without any liability

. All the terms and conditions are to be mandatorily referred from the E-Auction Process Document prior to submission of EMD and participation in the process. The Complete E-Auction process document containing details of the Assets, online e-auction Bid Form, Declaration and Undertaking Form, General Terms and Conditions of online auction sale are available on website of the e-auction service provider at https://ncltauction.auctiontiger.net.

. The bidding shall take place through online e-auction service provider E-Auction service provider M/s e-procurement Technologies Limited (Auction Tiger) at https://ncltauction.auctiontiger.net

The intending bidders, prior to submitting their bid, should make their independent enquiries regarding the title of property, dues of local taxes, electricity and water charges, maintenance charges, if any and inspect the property at their own expenses and satisfy themselves.

> Liquidator of Manthan Broadband Services Private Limited Regn. no. IBBI/IPA-001/IP-P00014/2016-17/10038 46, BB Ganguly Street, 5th Floor Unit No 501

Kolkata 700012 E: kuverma@gmail.com/liquidation.manthan@gmail.com Place: Kolkata Authorisation for Assignment (AFA) - Valid till 11.12.2023 Date: 11.01.2023

up to invest in TN startups

Global Tamil Angels gearing

SAJAN C KUMAR Chennai, January 10

THE TAMIL NADU government's Global Tamil Angels is set to make investments in the state-based startups in a big way. As part of it, the American Tamil Fund has committed an investment of ₹10 crore in 2023.

The recently launched Global Tamil Angels is a platform by StartupTN, the state's nodal agency for startups and innovation, to make fundraising easy for Tamil Nadu-based startups and offer investment avenues for global Tamil angel investors by helping them connect.

The purpose of the platform is to onboard angel investors from the Tamil diaspora across the countries. The investors could connect with startups in the pipeline based on their sectors of interest among other criteria.

Global Tamil angels will also provide necessary support for the successful closure of deals. Investors can get started by creating their profile. StartupTN will review the application before onboarding them and publishing names of the investors on the portal, according to a Tamil Nadu government communi-

Investors can explore a

personalised list of startups based on their focus sectors, stage of startups and funding required. They can explore the basic details of the startups, including their problem statement, the solution they offer, their current stage, pitch deck and traction and directly connect with the founders for further discussions. On the other hand, star-

tups can effortlessly get started by creating the profile and may submit basic information and upload their pitch deck, revenue model, traction and fundraise sought. After verification by StartupTN, their profiles will be published on the portal and made visible to the investors. Founders can explore the personalised list of investors based on the sectors where the latter would like to invest.

Prior to the launch, the mission director and CEO of StartupTN, Sivarajah Ramanathan met prospective investors and successful entrepreneurs from the Tamil diaspora during his visit to the US in July 2022 and the UAE in October 2022. During these visits, he addressed a series of meetings to sensitise them about the Global Tamil Angels portal and investment opportunities in startups in Tamil Nadu.

Kerala's year of enterprises project selected as best practices model

FE BUREAU New Delhi, January 10

THE KERALAGOVERNMENT'S year of enterprises project, under which more than 100,000 enterprises were created in eight months, has been selected as one of the best practices models. The project has been selected as a best practices model in thrust on MSMEs session during the just concluded Chief Secretaries National Conference held in

financialexp.

the national capital, according to an official release.

the project was aimed at creating one lakh enterprises in one year.

Kerala industries minister P Rajeev said the state government achieved the goal in eight months.

In November, as many as 101,353 enterprises were set up under the project and the total investment stood at around ₹6,282 crore, the release said.

Started in the current fiscal,

Our client is negotiating with Mr. Hitesh Israni for purchase of the shop No. 22A on the ground floor of Atria Mall, Worli for commercial purpose including sale of victuals. which shop is more particularly described in the Schedule hereunder written and has instructed us to investigate the title thereof.

Any person having or claiming to have any right, title, interest, property, encumbrance, objection, claim or demand whatsoever to, over, upon, against, in respect of the said premise described in the Schedule hereunder written or any part thereof, whether by way of sale, exchange, transfer, assignment, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, agreement, contract, partition, maintenance, suit, decree, legal proceeding/s, attachment or injunction/stay order, acquisition, requisition, development rights, lis-pendens, inheritance, bequeathal, occupation, possession, hypothecation, charge, lien, easement or otherwise howsoever, is hereby required to make the same known in writing, alongwith certified / attested copies of complete supporting documents, to the undersigned at Mulla & Mulla and Craigie Blunt & Caroe, Advocates and Solicitors, Mulla House, 51, Mahatma Gandhi Road, Fort, Mumbai - 400 001 and additionally through email to byp@mullas.net within 14 (fourteen) days from the date of publication hereof with complete supporting documentary proof/evidence thereof, otherwise any such purported right, title, interest, property, encumbrance, objection, claim or demand shall be deemed to have been relinquished, waived and/or abandoned, and not binding to all intents and purposes.

Description of Shop Shop No. 22A on the ground floor of the building Atria (also known as "Atria, The Millennium Mall") admeasuring about 12.77 sq. mtrs. carpet area equivalent to about 137.45 sq. feet carpet area or thereabouts with common areas and facilities appurtenant thereto, bearing Cadastral Survey No. 54 (Part) of Lower Parel Division situate next to Lovegrove Pumping Station at Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018.

Mulla & Mulla and Craigie Blunt & Caroe

(Bhavesh V. Panjuani) Partner

DADAR 14:50 VIRAR 15:47 DADAR VIRAR 17:27 18:34 NALLASOPARA BORIVALI 19:22 19:54

Follow us on: If twitter.com/WesternRiy

GI ENGINEERING SOLUTIONS LIMITED

CIN - L40109MH2006PLC163731 REGD OFF: 73A SDF-III, SEEPZ, ANDHERI (EAST), MUMBAI-400096

Sr.	Particulars	Three Months Ended			Nine Months Ended		Year Ended
		31.12.2022 30.09.2022		31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022
No.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations	43,934.76	2,601.21	2.53	46,538.52	8.24	11.22
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	132.95	13.34	(0.65)	145.30	(1.28)	(2.17)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	132.95	13.34	(0.65)	145.30	(1.28)	(2.17)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	132.95	13.34	(0.65)	145.30	1.61	0.72
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)]	132.95	13.34	(0.65)	145.30	1.61	0.72
6	Paid up equity share capital (Face value of the share shall be indicated)	3,626.19	861.19	861.19	3,626.19	861.19	861.19
7	Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	(316.60)	(432.82)	(424.39)	(316.60)	(424.39)	(425.27)
8	Earning per Equity Share: Equity shares of par value Rs 10 each (EPS for three and nine months ended periods are not annualised)						
(a)	Basic (in Rs.)	0.37	0.15	(0.01)	0.40	0.02	0.01
(b)	Diluted (in Rs.)	0.37	0.15	(0.01)	0.40	0.02	0.01

 The financial results of the company have been prepared in accordance with Ind AS prescribed under Section 133 of the Companies Act 2013 (the Act) read with the relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

corporate office held on January 10, 2023. The Statutory auditors have carried out a limited review of the results for the quarter and Nine month ended December 31, 2022 and the Statutory Auditors have expressed an Unmodified Opinion on these results 3. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the

websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. and on the website of the Company i.e. www.giesl.in.

2. The above Quarterly results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting at the

For GI Engineering Solutions Limited

Vishesh Gupta Director DIN:00255689

नोटबंदीवर शिक्कामोर्तब: स्वागताई निर्णय

दि.९ न्यायालयाने २ जानेवारी २०२३ रोजी दिलेल्या आपल्या निकालात 900 रूपयांच्या नोटा चलनबाद करण्याच्या ८ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. सर्वो च्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांच्या बेंचपैकी ४ न्यायमूर्तींनी नोटबंदीच्या सरकारच्या निर्णयाला योग्य ठरवले तर पाचव्या न्यायमूर्तींनी वेगळे मत नोंदवले.न्यायमूर्ती एस.ए. नझीर


यांच्या नेतृत्त्वातील ५ सदस्यीय खंडपीठाने केंद्राच्या नोटबंदीच्या निर्णयाविरोधातील याचिका निकाली काढत, नोटबंदीचा केंद्राचा निर्णय हा आर्थिक धोरणाशी निगडित असल्याने तो परतवता येणार नाही असे नमूद केले.

केंद्र सरकारने केलेले प्रस्तुतीकरण की नोटबंदीच्या निर्णयापूर्वी केंद्र सरकार आणि आरबीआय यांच्यात सल्लामसलत झाली होती सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरले. कोर्टाने अशी पण टिप्पणी केली की नोटबंदीचा निर्णय अवास्तव म्हणता येणार नाही.सर्वोच्च न्यायालयाने ७ डिसेंबर २०२२ रोजी केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला नोटबंदीच्या निर्णयाबाबतीतील सर्व नोंदी कोर्टासमोर प्रस्तृत करण्याचा आदेश दिला होता.केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांत नोटबंदीचा निर्णय पूर्ण विचारांती घेतल्याचे आणि आरबीआय बरोबरची सल्लामसलत फेब्रुवारी २०१६ पासून चालू असल्याचे प्रतिपादन केले, तर आरबीआयने ही असे प्रस्तुतीकरण केले की योग्य प्रक्रियेचा अवलंब केल्या गेला होता आणि ने नोटबंदीची शिफारस केली होती. ऍटर्नी जनरल आर. व्यंकटरामानी यांनी असे प्रतिपादन केले होते की नोटबंदीचे आर्थिक धोरण सामाजिक धोरणाशी निगडित आहे.आरबीआयच्या वकिलांनी

देशी-विदेशी जातीच्या श्वानांनी वेधले लक्ष

औरंगाबाद, दि.९ : भारतातीलच नव्हेत जगभरातील विविध प्रजातींच्या श्वानांचे अनोखे प्रदर्शन औरंगाबादेत घेण्यात आले. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर रविवार, ८ रोजी हे प्रदर्शन घेण्यात आले. बहुतेक सर्वांनाच श्वानांची आवड असते. यात विविध जातींचे श्वान पाळले जातात. देशातीलच नव्हे विदेशातील श्वान पाळणारे बरेच श्वानप्रेमी आहेत. या श्वानांचेही एखादे प्रदर्शन व्हावे या उद्देशाने सदरील प्रदर्शनाचे आयोजन

यात देशी विदेशी १५० श्वानांच्या हजेरी लावून शहरवासियांचे लक्ष वेधले. श्वान पालकांनी आपल्या श्वानाची आकर्षक सजावट करून प्रदर्शनासाठी आणले होते. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर या श्वानांची प्रभातफेरीही काढण्यात आली. विविध जातींच्या श्वानांची शरीर रचना व ज गतिक मानांकनानुसार प्रथम व द्वितीय क्रमांक जातीनिहाय निवडण्यात येणार आहेत. यात विजेत्या श्वानांना मानचिन्ह देखील प्रदान करण्यात येणार आहे. यात प्रदर्शनात विविध जातीच्या श्वान सहभागी झाली होती. यात पश्मी, लॅब्राडोर, रॉटविलर, कॉकर शेफर्ड, पामेरियन, डॉबरमन, ल्हासा, ऍपसो, गोल्डन रिट्स्ट्हिर, बॉक्सर, मॅस्टिफ, मॅस्टिफ इंग्लिश बीगल, डालमेशियन, बरनार्ड, बुल पिट अशी श्वान बघायला मिळाली. दरम्यान, याठिकाणी श्वानांच्या विविध औषधींचे व खाद्यपदार्थाचे स्टॉलदेखील उभारण्यात आले होते. यावेळी शेकडो श्वानप्रेमींनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती.



No.

2



नोटबंदीचे उद्घिष्ट काळा पैसा आणि बनावट चलनाला आळा घालणे हा असल्याचे प्रतिपादन केले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी दूरदर्शन वरून मध्यरात्री पासून नोटबंदीची घोषणा केली होती आणि नागरिकांना भ्रष्टाचारा विरुद्धच्या ह्या महायज्ञात सामील होण्याचे आवाहन केले होते.बँकिंग क्षेत्रातील दिगज्जांनी ज्यात दीपक पारेख ह्यांचा समावेश होता, ह्यामुळे देशातील काळ्या पैशाला आळा घालण्यास मदत होईल असे प्रतिपादन केले होते. टॅक्सेशन-लॉ मधील आघाडीचे वकील, हरीश साळवे, तसेच इम्फोसीसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी देखील नोटबंदीचे र-वागत केले होते.

PUBLIC NOTICE

his public notice hereby given by Owne

Mr.Clement L. Swamy. that the original

Agreement For Sale made in between Dhun

Singh Bist and Arun Mahadev Bansode dt

27 /03 /2002, bearing registration No. Vasai

3 Dast Kramank 1854/2002 in respect of

Flat No. B/01, Ground Floor, area 38.56

Sq.Mtrs in Diamond Twincle Chs Ltd, of

survey no.50 Village-Samel, Tal-Vasai Dis

Palghar. This notice is hereby to bring in

to the notice that the original Agreement Fo

Sale in respect of mentioned flat is lost

misplaced and not traceable, So it is hereby

equested that if any person and or institution

have found or is in possession of the original

Agreement For Sale shall return and o

floor New Seema Complex Tulini Road

Nallasopara East, Tal Vasai, Dist. Palgha

401209. Given below within 14 days fror

NOTICE

NOTICE is hereby given that the Share Certificate Nos. 9 for 5 Ordinary

Shares bearing Distinctive Nos. 41 to 45 of New

Mahavir Dham CO-OF

Housing Soc Ltd standing

in the names of Hiralaxmi I

Mehta and Raniit H Mehta

have been reported lost

and that an application for

issue of duplicate certificate

in respect thereof has beer

made to the society at Achole Road, Nalasopara

east, Mumbai 401209 to

whom objection, if any

against issuance of such

Duplicate Share

Certificates should be

made within 15 days from

the date of publication o

this notice. Share certificate

is not mortgaged or any loan taken against the flat.

PUBLIC NOTICE

Take notice that my client Neil Sameer Sha

is the Owner and in the absolute, peacef

and physical of Gala No. 19 & 20 on th

Ground floor in the building known as Amri

Industrial Estate situate at Navghar Road

Bhayandar East, Dist. Thane, in short, the

said Galas. My client further discloses that

muniments of title described in the schedul

are reported to have been lost, misplace

and not traceable despite a diligent search

The loss of the title deeds is reported under

a Missing Register No. 20493-2022 dated

Schedule

Sale Deed 31.03.1981 executed between

Hasmukh Vishariya and Lyka Industries

2) Sale Deed dated 31.03, 1981 executed

petween Hasmukh Visharia and Lyka

Industries, 3) Partnership deed date

09.02.1981 between Popatlal Vira, Tilak I

Karani, Pankai K. Shah and Javaben

Gala, Jayaben K. Gala 4) Deed of

Reconstitution continuing partner and Tilal

. Karani as retiring partner 5) Deed of

Partnership dated 09.07.1984 betwee

Pankaj K. Shah, Jayaben K. Gala, Damyan

l. Nagda as a continuing partner and Popta

. Vira dissolved as he expired on 22.3.198

Asmita Orient, Nr Asmita Club, Mira Road (E

FIGURES IN LAKHS EXCEPT SHARE DATA

Nine Months Ended Year Ended

8.24

(2.17)

(2.17)

0.72

0.72

861.19

(425.27)

0.01

0.01

(1.28)

(1.28)

1.61

1.61

861.19

(424.39)

0.02

For GI Engineering Solutions Limited

Date: 11/01/2023

Zaigam Rizvi, Advocate

M/s. Zaigam & Jamshed.

Dist. Thane-401107

Office No 5, 1st Floor, Above CCD

Adv. Uday Pratap Singh.

publish of this Notice.

andover at address : Shop no. F/73, Ground

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुबई सारिमरा. सारिमरा मार्ग

वरळी, मुंबई-४०००३०. चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 1779 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नावः Shree Ghanithar Vishal Mata Bhavik Trust ... बाबत Mukesh Gover Gala ... अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर

 वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? ?) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची

आहे काय?

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रू. ११,०००/- रोख (अक्षरी रूपये अकरा हजार फक्त) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागू नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयार्च असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेंश

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०६/०१/२०२३ रोजी दिली.



अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नों दणी कार्यालय बृहन्मुबई विभाग, मुबई



माडेल्ला वूलन्स लिमिटेड

सीआयएन:एल१७१२०एमएच१९६१पीएलसी०१२०८० नोंदणीकृत कार्यालय: ४-सी, वल्कॅन इंश्युरन्स इमारत, वीर नरीमन रोड, चर्चगेट मुंबई-४०००२०. द्रः:९१-२२-२२०४७४२४/९१-२२-२२०४९८७९ modellawoollens@gmail.com,

www.modellawoollens.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन २०१५ च्या नियम २९(१)(अ) सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सचना देण्यात येत आहे की. ३१ डिसेंबर. २०२२ रोजी संपलेल्य तिमाही व नऊमाहीकरीता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरीता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात गुरुवार १९ जानेवारी, २०२३ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा आयोजित

गुढील तपशिल कंपनीच्या (www.modellawoollens.com) य . वेबसाईटवर व कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्य (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध होईल मॉडेल्ला वूलन्स लिमिटेडकरिता

(संदीप शाह)

दिनांक: १०.०१.२०२३

डीआयएन:००३६८३५०

जाहीर नोटीस

माम जनतेस कळविण्यात येते की आमचे अशील श्री. जयेश कांतीभाई मालीया आणि सौ. रेवती कांतीभाई मालीय यांची खालील वर्णन केलेली मिळकत आहे.

मिळकतीचे वर्णन

फ्लॅट नं. १०६ पहिला मजला मोहन अपार्टमेंट को. ऑप. हौ.सो. ली. जिमखाना रोड, सागलीं डोंबिवली (पूर्व) ता

कल्बाण, । व. ८०ण. आमच्या अंगिलाकडून वर नमूद केलेल्या मिळकतीच्या संदर्भातील खाली नमूद केलेली मुळ कागद्रपत्ने हरवलेली आहेत १) फ्लॅट नं. १०६ पहिला मजला मोहन अपार्टमेंट को. ऑप. ही.सो. ली. जिमखाना रोड, सागर्ली डॉबिवली (पूर्व), ता. कल्बाण

सदरची वर नमूद केलेली कागदपत्रे आमच्या अशिलाकडून गहाळ झालेली असून त्या बाबतची तकार आमच्या अशिलार्न टिळक नगर पोलीस स्टेशन डॉबिवली पूर्व येथे प्रॉपटी मिसिंग रजिस्टर क्र. ०६/२०२३ अन्वये दि. ०२/०९/२०२३ रोजी दाखल ाटळक नार पालास स्टान डावियला धूव बय आपटा मासला राजस्टर क्र. ०६,१४२३ अन्वय दि. ०५,१४६,४८५ वर्षा दांबर केलेली आहे, तरी तमाम जतनेस या जाहिर नोटीशीने कळविष्यात वेते की, कोणत्याही व्यक्ती, कंपनी, कार्यालय यांनी सद निवासी सदिनिकेच्या मिळकतीवर किंवा भागावर विक्री, गहाणवट, लिंज अन्य कोणत्याही प्रकोर हक्क प्रस्थापित करु नये किंव तसे असल्यास सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ०७ दिवसांच्या आत खालील नमूद पत्यावर कागदपत्रानिशी संपर्क साधावा याउपरही कोणत्याही व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती, कंपनी, कार्यालय सदर सदनिकाबाबत व्यवहार केल्यास तसा व्यवहार आमच्य अशिलावर बंधनकारक असणार नाही याची नोंद घ्यावी, तसेच वर नमूद गहाळ झालेले दस्तऐवज जर कोणाला मिळाले तर

GI ENGINEERING SOLUTIONS LIMITED

CIN - L40109MH2006PLC163731

REGD OFF: 73A SDF-III, SEEPZ, ANDHERI (EAST), MUMBAI-400096

PH NO: 022-44884488 FAX; 022-28290603, EMAIL - investors@giesl.in

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2022

43.934.76

132.95

132.95

132.95

132.95

3,626.19

(316.60)

0.37

1. The financial results of the company have been prepared in accordance with Ind AS prescribed under Section 133 of the Companies Act 2013

2. The above Quarterly results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting at the

ended December 31, 2022 and the Statutory Auditors have expressed an Unmodified Opinion on these results

corporate office held on January 10, 2023. The Statutory auditors have carried out a limited review of the results for the quarter and Nine month

B. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI

websites of the Stock Exchanges i.e. www.bseindla.com and www.nseindla.com. and on the website of the Company i.e. www.giesl.in.

(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the

(the Act) read with the relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements

Three Months Ended

2,601.21

13.34

13.34

13.34

13.34

861.19

(432.82)

खाली नमूद केलेल्या पत्थावर पोहोच करावे. दिनांक: १०/०१/२०२३

Particulars

Net Profit / (Loss) for the period (before Tax

Net Profit / (Loss) for the period before tax (after

Net Profit / (Loss) for the period after tax (after

Total Comprehensive Income for the period

(Face value of the share shall be indicated)

Reserve excluding Revaluation Reserves

Equity shares of par value Rs 10 each

[Comprising Profit / (Loss) for the period (after

tax) and Other Comprehensive Income(after tax)]

as per balance sheet of previous accounting year

(EPS for three and nine months ended periods are

Exceptional and/or Extraordinary items)

Exceptional and/or Extraordinary items)

Exceptional and/or Extraordinary items)

1 Total Income from operations

Paid up equity share capital

8 Earning per Equity Share:

not annualised)

(a) Basic (in Rs.)

Notes:

Place: Delhi

Date: 10th January, 2023

(b) Diluted (in Rs.)

Regulations 2015.

सही /-ॲड. पाटील डी. एस. साई सेवा सोसायटी लि., शॉप नं. ९ तळ मजला गांधी नगर चौक गांधीनर

31.12.2022 | 30.09.2022 | 31.12.2021 | 31.12.2022 | 31.12.2021 | 31.03.2022

(Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited)

46,538.52

145.30

145.30

145.30

145.30

3,626.19

(316.60

0.40

2.53

(0.65)

(0.65)

(0.65)

(0.65)

861.19

(424.39)

(0.01)

जाहीर नोटीस

आम्ही **मे, स्टार बिल्डर्स आणि डेव्हलपर्स,** सर्वसाधारण जनतेस कळवु इच्छितो की महारा शासनाच्या पर्यावरण विभागाने आमच्या **ग. नं** २७९/ २८०/२/३०५/१, गाव - माकणे, तालुका **व जिल्हा- पालघर**, प्रकल्पाला दिनांक[ँ]० जानेवारी २०२३, रोजी पत्र क्रमांक **SIA/MH/** MIS/289957/2022 and EC Identificatio No. **EC23B038MH182534** अन्वेय र्यावरणाच्या दृष्टीकोनातून मान्यता दिली आहे. सदर मान्यता पत्राची प्रत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयामध्ये तसेच पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या http://parivesh.nic.in संकेतस्थळावर उपलब्ध आह<u>े</u>

मे. स्टार बिल्डर्स आणि डेव्हलपर्स श्री. प्रफुल्ल मोहन गायकवाड देनांक: ११/०१/२०२३ **वकील उच्च न्यायालय, मुंबई** किशोरकुंज बिल्डिंग नं. १, गाळा नं. ११, जुन्या विवा कोलाज समोर, एकविरा कन्स्ट्रक्शन, विरार पश्चिम

जाहीर सूचना श्रीमती उषा हरी कोलते ओनर/ मेम्बर रूम

नं. १४, गोराई (१) अरुणोदय को.ऑप. हौसिंग सोसायटी लिमीटेड. प्लॉट नं. १ आर.एस.सी २३, गोराई, बोरीवली (वेस्ट), मुंबई- ४०००९२. चे शेअर सर्टीफीकेट नं. १४, डिस्टीन्कटीव नं. ६६ ते ७० हरविले आहे आणि त्यांनी सोसायटी कडे डुप्लीकेट शेअर सर्टीफीकेटसाठी अर्ज केला आहे या बाबतीत कोणाची काही हरकत/ दावा असल्यास तर त्यांनी सेक्रेटरीला य जाहिरातीच्या **१५ दिवसाच्या** आत लेखी पुचीत करावे त्यानंतर कुठलाही दावा मान्य करणार नाही आणि सोसायटी डुप्लीकेट शेअर सर्टीफीकेटसाठी कार्यवाही सुरु करेल.

> हौसिंग सोसायटी लिमीटेड सही/- सेकेटरी

दिनांकः ११/०१/२०२३

PUBLIC NOTICE AKE NOTICE THAT my clients Mr. B. R. Upendra

and Mrs. Sumana U. B are holding flat no.D-60 under Membership Registration No.4601090 Share Certificate No.90 dated 15-09-2009 for 5 (five) bearing istinctive no.0446 to 0450 in Joint names and Flat No. D-602 under Membership Registration No.4602091 Share Certificate No.91 dated 15-09-2009 or 5 (five) bearing distinctive no.0451 to 0455 in ole name of Mr. B. R. Upendra in Krishna Apartmei to operative Housing Society Ltd., having registere ddress at Plot No.10. Sector-36. Kamothe lavi Mumbai-410209, Mr. B. R. Upendra died o 3-04-2020 without making any nomination. Now my client Mrs. Sumana U. B are holding widow of Mr. B. R. Upendra intending to transfer the flat no.D-601 and Flat No.D-602 in her sole name. Any erson having any claim or right in respect of the aid flats by way of inheritance, share, sale, mortgage ease, lien, licence, gift, possession or encumbrano wsoever or otherwise is hereby required to intimat o the undersigned within **14 days** from the date o ublication of this notice of his/her such claim, any, with all supporting documents failing which the ransaction shall be completed without reference to uch claim and the claims, if any, of such person shal treated as waived and not binding on our clients THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Flat No.D-601 in 'D' Wing built up Area (39.82 sq.mtrs) Flat No.D-602 in 'D' Wing built up Area 53.19 sa.mtrs) on the sixth floor of the building nown in Krishna Apartment Co operative Housing Society Ltd., situated at Plot No. 10, Sector-36, Kamothe lavi Mumbai-410209". Maharashtra State (India) Date: 11/01/2023 Sd/- (I. A. M. NAIK ADVOCATE, HIGH COURT (O.S No 1560)

Clo M.R GAONKAR & ASSOCIATES ADVOCATE Office No 15, 2nd floor, 43-45, Rajabahdur Mansion amarind Lane, Opp Stock Exchange Post Office, Fort Mumbai - 400 023. Email ID advimtiaznaik@gmail.com Mobile: +91 9869278581/ +917506428250

Shri KANTILAL LAKHAMSHI DHULLA a member f the UMA DEEP Cooperative Housing Society Ltd. Having address at :194, B&D S.I. Road Mulund (West).Mumbai -400 080 and holdin Flat No-3, in the building of the society, died on 7/02/2006 without making any nomination.T ciety has received application from VIKRAM LAKHAMSHI DHULLA Son for transfer o nembership right of late KANTILAL LAKHAMASH DHULLA. The Society hereby invites claims and objection from the heir or heirs or other claimants objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society with a period of 15 day form the publication of this notice, with coples of such documents and other proofs in support of his/ her/heir/ their claims / Objections for transfer shares and interest of the deceased member in the capital/ property of eh society , if no claims objections are received with in period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the By-laws of the society. The Claims/ objections if any, received by the society for transfer f shares and interest of the deceased member in the capital /property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society copy of the registered Bye- laws of the society available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society / with the secretary of the society between 9 to 11 A.M. to 8 to 9 P.M. from the dated of publication of this notice till the date of expiry of its

For and on behalf of The UMA DEEP Co-Operative Housing Society Ltd. Date: 11.01.2023 Place : Mulund Mumbai

जाहीर सुचना

फ्लॅट संबंधित कोणत्याही प्रकारचा हक्क. दावा

दिनांक : ११/०१/२०२३

जाहीर नोटीस सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते

कि, श्री प्रमोदकुमार कांतीलाल शाह व श्री केतन प्रमोदकुमार शाह, हे फ्लॅट नं.ए-५ पहिला मजला बाबलनाथ को-ऑप हौसिंग सो. लि., सुदामा नगर, भाईंदर प., जि. ठाणे, चे मालक असून त्यांच्याकडून सदर फ्लॅटसंबंधित बिल्डरपासून ते श्री कुमुदचंद्र मोहनदास शाह, ह्यांच्यापर्यंत असलेले सर्व मूळ करारनामे हरवलेले आहेत. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी.एच.एस. लि., स्टेशन रोड, भाईदर (प.), जि. ठाणे – ४०११०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल.

सुनील बी. गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई)

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझा अशील श्री जयवंद तुलसीवास हिंगू आणि श्री विलीप तुलसीवास हिंगू, त्यांच आई-वडील स्व. श्री. तुलसीवास त्रिभुवन हिंगू आणि स्व. सौ लामूबेन तुलसीवास हिंगू, सलिकाक १०३, बी-विंग, पहिल र्धमान नगर, बिल्डिंग नं.४, श्री आदर्श कॉ. ऑप हौसिंग सोसायटी ली., व्हिलेज-तुळींज, नालासोपारा (प् **ालुका-वसई, जिल्हा-पालघर,** यापैकी क्षेत्रफळ **३४५** हुट बिल्टअप (बांधलेले), चे संयुक्त मालक होते पण त्यां रू बडील **श्री तुलसीदास त्रिभुवन हिंगू** यांची दिनांक १४/०९/२०१६ रोजी नालासोपारा पूर्व, जिल्हा-पालघर, महारा ज्यातील येथे मत्य झाली होती व त्यांची आई **सौ. लाभबे लसीदास हिंगू** यांची पण दिनांक **१९/०५/२०२२, भार्य** पूर्व, जिल्हा-ठाणे, महाराष्ट्र राज्यातील मृत्यू झाली होती. । ोकांच्या मृत्यूनंतर **सौ. चंद्रिकाबेन किशोरचंद्र गोहेल** D त्रुत्तरात्रात्राः सुद्भागः वाष्ट्रभावना वशारपद्मः गाहरतः । तृत्तरीवाय हिंगू, (मुक्ती) आणि श्री जयवंत तृत्तरीवाया हिंगू (मुनगा) आणि श्री दितीप तृत्तरीवाया हिंगू (मुनगा), आणि सी. वशांबेन कालानी D/o तुलसीवाया हिंगू पदस सदिनकाव्य जागेचे कायदेशीर वारस आणि मालक झाले पण सी. चंद्रिकांबे-किशोरचंद्र गोहेल D/o तुलसीदास हिंगू, (मुलगी) आंशि सौ वर्षांबेन कालानी D/o तुलसीदास हिंगू, यांनी तो सदिनका त्यां भाऊ व माझ्या अशील जयवंत तुलसीदास हिंगू आणि श्री दिलें **तुत्रसीदास हिंगू,** यांच्या नावावर हस्तांतरित आणि हक्कसोडप करण्यास ना हरकत् दाखला दिला आहे.

मदर मालमत्तेमध्ये कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींकडे कोणत्या गरचा आक्षेप घेतल्यास, करारनामा, भाडेकरू, भेट, गहाण ठेवल्य डी नोटीस प्रकशित झाट्यापासून **१५** विस्त्रांच्या आत त्यांचे हक्का शीर्षक आणि स्वारस्य कागदोपत्री पुराव्यासह दाखवावे, असे केल्यास कोणतेही दावे स्वीकारले जाणार नाहीत. आणि हे समज जाईल की कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना या मालम गाईल की काणत्याहा व्यवताला प्रकार का जा जा है। ह्ये कोणतेही हक्क आणि स्वारस्य नाही. **आर. एत. मिश्रा (वर्की**त प्रकार का जिल्हा स्वाराहित हाईटस, रेल्वे स्थानका कार्या. क्र.२३, पहिला मजला, सनशाईन हाईटर्स, रेल्वे स्थान देनांक : ११/०१/२०२३ जवळ, नालासोपारा (पूर्व), जिल्हा - पालघर -४०१

PUBLIC NOTICE

acquired the property more particular Schedule at") from Mr. V. S. Anand.

Further all entity / persons including any bank or financial institution having any right, title, benefit, interest, claim or and in respect of the said Flat or a art/s thereof and / or the said Flat, leavy of sale, transfer, exchange, lease sub-lease, assignment, mortgage, charg en, inheritance, bequest, succession, g laintenance, easement, trust, tenancy, su nancy, license, occupation, possession arrangement / settlement, Decr Order of any Court of Law, contracts reements, partnership, acquisition, a iting and / or arrangement or otherw wsoever, is / are hereby required take the same known in writing, alon ith supporting documentary evidence the undersigned within 10 (Ten) day om the date hereof either by hand delive ainst proper written acknowledgment through electronic mode, failing which the claim or claims, if any, of such entity / erson/s will be considered to have be ived and / or abandoned and my clie nall proceed to enter into the transaction

Schedule Flat No. 502 on Fifth Floor **admeasuri** 119.10 Sq. mtrs. Carpet Area equivale to 1282 sq. ft. Carpet Area in the Buildir b. 5 of Plot-A known as "Rosemou the project known as "Rodas Encla Rosemount Co-operative Limited, Hiranandani atilpada, Ghodbunder Road, Thane-40 607 along with 2 Podium Parking No. RM527 & RM546 on the Upper Bas evel situated on all the piece and parce of land or ground lying and being at Surve Nos. 66/6, 66/10 and 318 at Mouie: Kayesa aluka and Registration District and Sub istrict Thane and within the limits Thane Municipal Corporation.

ited this 10th January, 2023

P. Shivan Raju, Advocate for Flat Purchas Office No. 1008, 10th Floor, Real Tech Park, Plot No. 39/2, Sect 30A, Near Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai-400 703 Email: shiyan.srb@gmail.com, shiyan.raiu@gmail.co Mob. No.: 92234 02546

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई- ४०० ०३०.

चौकशीची जाहीर नोटीस एस.आर.एन. क्रमांक : GBR/31828/18/22 अर्ज क्रमाक : ACC/X/2437/2022

सार्वजनिक न्यासाचे नाव: Y KHAN FOUNDATION न्यासाचा पत्ता :

03. Floor-1st, Ismail Manzil, A U Memon Street, Chunahatti Masjid Memonwada, Mandvi, Mumbai अर्जदार: FAIZULLAH YUSUF KHAN

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की. सहाय्यक धर्मादाय आयुक्त बृहन्मुबई विभाग, मुबई हे वर नमद केलेला अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मद्यावर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ?


२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जंगम मिळकत रोख रु. ५०००/- मात्र (अक्षरी रुपये पांच हजार मात्र) ब) स्थावर मिळकतः निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणार

काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुराव देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी त्यानतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजुन चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकाला-बाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व कार्यालयाचे शेक्क्यानिशी आज दिनांक ०५/०१/२०२३ रोजी दिली.



PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MRS.
PREMDEVI DEVENDRA JAIN is seized of a Flat viz. Flat No.504, Fifth floor Mehul Tower C.H.S Ltd., situated a Sheetal Nagar, Ashok Chakravart Cross Road, Atmaram Sawant Marg Kandivali (East), Mumbai 40010 hereinafter referred to as "the sai **Flat"**) and also holding shares thereir That the said Mrs. Premdevi Devendr Jain has lost/ misplaced the Origina agreement dated 23rd August 1980 entered into between M/s. Thakorbha Desai & Associates AND 1) Shi Shyamnarayan Zagadu Singh Thaku and 2) Shri Rakesh V. Singh in respec of the said Flat.

All person having any claim, right and interest against or to the said Flat o the shares in respect thereof or any pa thereof either by way of mortgage, sale gift, inheritance, agreement, lease, lien charge, trust, maintenance, easement possession or by virtue of any testamentary or non-testamentary document/s or by virtue of succession adoption, any suit, litigation, dispute decree, order, injunction, restriction ovenants, statutory order, notice award notification or otherwis nowsoever, are hereby called upon and required to make the same known i particulars thereof at our office at 10 Shree Vallahh Residency, Daulat Naga Road No.3, Borivli (E), Mumbai 40006 within 15 days from the date of publication of this Notice by Registere Post A.D., failing which, such claim, any, shall be deemed to have bee

> (SATISH SHARMA ADVOCATE, HIGH COURT Date: 11/01/202

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई- ४०० ०३०.

चौकशीची जाहीर नोटीस एस आर एन. क्रमांक : GBR/31571/18/22 अर्ज क्रमांक : ACC/X/2144/2022

सार्वजनिक न्यासाचे नाव : DHANYA PARIWAR न्यासाचा पत्ता :

G-5, Snow White CHS, Azad Road Vile Parle East, Mumbai Suburban, अर्जदार: Shailesh Kanaklal Shah

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की. सहाय्यक धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेला अर्ज यासबधी महाराष्ट सार्वेजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जंगम मिळकतः रोख रु. १०००/- मात्र (अक्षरी रुपये एक हजार मात्र) ब) स्थावर मिळकतः निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणार काही हरकत घ्यावयाची असेल अगर पराव देणेचा असेल त्यानी त्याची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्याक मिळेल अशा रीतीने पाठवावी त्यानतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणा नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकाला-बाबत योग्य ते आदेश दिले जातील

ही नोटीस माझे सहीनिशी व कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज दिनाक ०५/०१/२०२३ रोजी दिली.



अधिक्षक सार्वजनिक न्यास नों दणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग

जाहिर नोटीस

सूचना याद्वारे माझे अशील श्री नोरतनमल रॉयचंद बैदयांच्या वतीने देण्यात येते कि, ते फ्लॅट क्र. अ/ ३०४, न्यू श्री सिद्धिविनायक कॉ - ऑप. हा. ्सो. लि.स्टेश्नू रोड, भाईंदरू (पश्चिम), ठाणे –४०११०१येथील मालमत्तेची मालक आहेत मेसर्स श्री राम बिल्डर्सने सदर फ्लॅट श्री

नोरतनमल रायचंद बैद आणि श्रीमती चंद्रकला नोरतनमल बैद यांना विक्री करार दि १८०७ २००५ रोजी विक्री केला. दिवंगत श्रीमती चंद्रकला राजा विष्रम करता. विचास आनेता विश्ववाती नोरतनमल बैदयांचा मृत्यू दी. २८.०८.२०१८ रोजी झाला. त्यांचा मृत्यू नंतर मयत यांचे पती श्री नोरतनम्ल ्रायचंद बैद्यांचा सोबत

1.श्रीमती कुसुम देवी चोररिया (मृताची 2.श्री ललित नोरतनमल बैद (मताचा

खालील कायदेशीर वारस आहेत:

3.श्रीमती मंजू संजयकुमार सुराणा(मृताची 4.श्रीमृती रंजना प्रदीप छाजेर(मृताची

मलगी

5.श्रीमती प्रिती सुनील बोथरा(मृताची मुलगी)

वरील नावाच्या कायदेशीर वारसांनी दिनांक ०४.०१. २०२३ च्या रिलीझ डीडद्वारे श्री नोरतनमल रायचंद बेद यांच्या नावेसदर एलंटचे त्यांचे हक्क सोडल आहेत सर्थः सांसायटीने सदर फ्लंट व शेअर्स श्री नोरतनमल रायचंद बैदयांच्या नावे हस्तांतरित केले आहेत आणि ते सदर फ्लॅंटचे एकमेव मालक बनले आहेत.आता ते सदर् फ्लॅंटची विक्री श्री नारायणलाल वागताजी परिहार यांना करण्यास इच्छुक आहेतव जर कोणाही व्युक्तीस वरील सदर जाहराव जर कार्गाह व्यक्तांच परात स्वांच्या मालमता वा कायदेशीर वारस यांच्या संबंधात वरील मालमत्तेमध्ये विक्रीच्या मार्फत कोणतेही दावे, आक्षेप असल्यास तस्च् वरील मालमत्तेच्या कायदेशीर वारस यांचे विक्री, हस्तांतरण, वारसाहक्क, गहाण, भाडेकरार, हक्क, अधिकार, आदी काही असल्यास त्यांनी त्यांचे दावे वा आक्षेप लेखी अरारिया त्याना त्याच्या पुरावे यांच्यासह अधोहस्ताक्षरीत यांना सदर जाहिरात / सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांच्या आत सूचित करावे. १४ दिवसानंतर कोणतेही दावे विचारात घेतले जाणार नाहीत व वरील सादर फ्लॅट जागेचे हक्क स्पष्ट व बाजारमूल्य असल्याचे गृहित धरले जाईल व माझे अशील श्री नारायणलाल वागताजी परिहार यांच्या नावे सदर मालमूत्तेची विक्री / हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण

(अधिवक्ता, उच्च न्यायालय) कार्यालय: दुकान क्रमांक 06, बलदेव स्मृती

श्री जिगर एस. शाह

C.H.S.L., निर्मला निकेतन हायस्कूलसमोर, अदानी इलेक्ट्रिसटी जवळ, विनायक नगर रोड, भाईंदर (पश्चिम). ठाणे - ४०१ १०१

सर्व लोकांना या नोटीस दारे कलविणयात येते क

नुतन प्रकाश पवार (वकील) नालासोपारा - प, तालुका वसई, जिल्हा पालघर ४०१ २०३

श्री. अंबालाल रामजी सोलंकी. हे फ्लॅट नं. बी. ३०३, तिसरा मजला. भालचंद्र पार्क को. ऑप हौसिंग सोसायटी, चक्रधर नगर, सर्वे नं ११४ १२०, हिस्सा नंबर पार्ट, प्लॉट नंबर १३२,१३३ गाव - निळेमोरे, नालासोपारा - पश्चिम, तालुक वसई, जिल्हा पालघर ४०१ २०३, या फ्लॅट चे मालक होते. तसेच संबंधित सोसायटी ने त्यांच्य नावे शेअर सर्टिफिकेट नंबर २५ (अनुक्रमे शेअर्स नंबर्स १२१ ते १२५) प्रदान केले आहे. त्यांचे दिनांक २२/०९/२०१८ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या कौटंबिक व्यवस्थे प्रमाणे मयत सभासदाच्या सदर फ्लॅट व सदर शेअर हस्तांतरित करण्यासाठी त्यांची मुलगी श्रीमती लता धनजी त्रिवेदी हयांनी संबंधित सोसायटी कडे बाय लॉ प्रमाणे कायदेशीर कागदपत्रे जमा केली आहे. तसेच या नोटीस द्वारे कळविण्यात येते की मयत व्यक्तीकडून सदर मुळ शेअर सर्टिफिकेट हरवले /गहाळ झालेले आहे. मयत व्यक्तीच्या नातेवाईकाने संबंधित नालासोपारा पोलीस स्टेशन मध्ये त्या संदर्भात तक्रार केलेली आहे. सदर तक्रारीचा संदर्भ नंबर १००/२०२१ असुन त्याचा रिजिस्ट्रेशन नंबर ४४४, २०२१ दिनांक ०९/०४/२०२१ असा आहे.

ज्यांना कोणालाही सदर ओरिजिनल शेअन पर्टिफिकेट सापडले असेल व त्या संबंधी कार्ह माहिती असल्यास वा ज्यांना कोणालाही सदर नामाधिकार, लाभ, विक्री, गहाण, बक्षीस भाडेपट्टा, परवाना, भागीदारी वा इतर कोणत्याही स्वरूपात दावा असल्यास त्यांनी लिखित स्वरूपात कागदोपत्री पराव्यांसह खालील सही करणाऱ्य व्यक्तीला खालील पत्यावर सदर नोटीस प्रसिध्दीपासून १४ दिवसाच्या आत सादर कराव अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व पुढील कारवाई पूर्ण

, कल्पना कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, पांचाळ नगर

सही/

Director DIN:00255689

Vishesh Gupta